

MAHANAGAR GAS LIMITED

Ref: MGL/CS/SE/2020/357

Date: September 01, 2020

To,

Head, Listing Compliance Department
BSE Limited
Head, Listing Compliance Department
National Stock Exchange of India Ltd

P. J. Towers, Exchange Plaza, Bandra – Kurla Complex,

Dalal Street, Bandra (East), Mumbai - 400 001 Mumbai - 400051

Scrip Code/Symbol: 539957; MGL Script Symbol: MGL

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Please find attached herewith the copy of Newspaper Advertisement as published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on September 01, 2020 intimating about the Notice calling the 25th Annual General Meeting of the members of the Company to be held on Thursday, September 24, 2020 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, e-Voting details, procedure for registering e-mail addresses, updation of bank account details and Book Closure for the purpose of payment of dividend to the members.

You are requested to take the above information on records and disseminate the same on your website.

Thanking You,

Yours sincerely,

For Mahanagar Gas Limited

Saghan Srivastava

Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above





MAHANAGAR GAS LIMITED CIN: L40200MH1995PLC088133 Regd. Office: MGL House, Block G-33, BKC, Bandra (East), Mumbai 400051 • Tel: +91 22 66785000



NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING OF MAHANAGAR GAS LIMITED, E-VOTING AND BOOK CLOSURE

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that Twenty-Fifth (25th) Annual General Meeting ('AGM / Meeting') of the members of Mahanagar Gas Limited (the 'Company') will be held on Thursday, September 24, 2020 at 11.00 a.m. (IST) via Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the businesses set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), the Company has sent the Notice of the 25th AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-2020 through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Registrar & Transfer Agent, Link Intime India Private Limited and Depositories. The Electronic dispatch of Annual Report to the members has been completed on August 28, 2020. The requirement of sending physical copies of Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. The Annual Report of the Company for the Financial Year 2019-2020 along with the Notice of AGM is available on the website of the Company at www.mahanagargas.com and also on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at **www.evoting.nsdl.com**. A copy of the same is also available on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

Remote e-Voting:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standard -2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Regulrements) Regulations 2015, the Company is providing to its members the facility of remote e-voting before the AGM and during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	From 09:00 A.M. (IST) on Monday, September 21, 2020
End of remote e-Voting	Upto 05:00 P.M. (IST) on Wednesday, September 23, 2020

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution has been cast by the member, he / she shall not be allowed to change it subsequently and cast the vote again.

- b. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as on Thursday, September 17, 2020 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the meeting and the members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;
- c. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds shares as of the Cut-Off Date, may obtain the login ID and password by sending a request at **evoting@nsdl.co.in** or may contact on toll free no.: 1800-222-990, as provided by NSDL. However, if he / she is already registered with NSDL for remote e-Voting then he / she can use his / her existing user ID and password for casting
- d. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

Registration of e-mail addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5.00 p.m. (IST) of Thursday, September 17, 2020, for registering their e-mail addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and to receive login ID and password for e-Voting:

a) Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

- b) Select the Company name viz. Mahanagar Gas Limited;
- c) Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number and Permanent Account Number (PAN). In the event the PAN details are not available on record for Physical Folio, member to enter one of the Share Certificate numbers;
- d) Upload a self-attested copy of PAN card for authentication. If PAN details are not available in the system, the system will prompt the member to upload a self-attested copy of the PAN card for
- e) Enter your e-mail address and mobile number;
- f) The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice. For permanent registration of the e-mail address, members holding shares in demat form are

requested to update the same with their Depository Participant ('DP') and to the Registrar i.e. Link Intime India Private Limited in case the members are holding shares in physical form.

Updation of Bank Account Details:

Members who have not updated their Bank account details for receiving the dividends directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, may follow the following instructions to do so latest by Thursday, September 17, 2020:

150	
Physical Holding	1) Visit the link https://linkintime.co.in/email_register.html under Bank detail Registration - fill in the following details relating to bank account in which the dividend is to be received:
	Name of Bank;
	Bank Account Number and
	11 digit IFSC Code;
	a) Upload a self-attested scanned copy of the PAN Card;
	b) Upload self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company;
	c) Upload a self-attested scanned copy of cancelled cheque leaf bearing the name of the member or first holder, in case shares are held jointly.
Demat Holding	Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective DPs.
relating to 1	relating to remote e-Voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries remote e-Voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user

manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or send a request at evoting@nsdl.co.in. In case of any grievances connected with the facility for remote e-Voting, please contact Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL Trade World, 'A' Wing, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at evoting@nsdl.co.in or amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at Tel No.: +91 22 2499 4360 / 4545 or at Toll Free No.: 1800-222-990. Members who require technical assistance before / during the meeting to access and participate in the AGM may contact to the persons from NSDL as aforesaid.

Book Closure and Dividend:

Notice is further given that pursuant to the provisions of section 91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 18, 2020 to Thursday, September 24, 2020 (both days inclusive) for the purpose of 25th AGM and payment of dividend for the Financial Year 2019-20. The Final Dividend and Special Dividend for the financial year ended March 31, 2020, as recommended by the Board, if approved at the AGM, will be paid on Tuesday, October 06, 2020 to those members whose name appears in the Register of Members of the Company as on Thursday, September 17, 2020. The members who are unable to receive the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Service or any other means, due to non-registration of the Electronic Bank Mandate, the Company shall dispatch the dividend warrant / Bankers' cheque / demand draft to such members at the earliest on normalisation of the postal services and other activities.

For **Mahanagar Gas Limited**

Saghan Srivastava

Anane: (('), Phone: 022-26288794 Mobile: 9833364551/ 9820199918

Date: August 31, 2020 Company Secretary & Compliance Officer **Place:** Mumbai

ARVIND LIMITED CIN - L17119GJ1931PLC000093 Regd. Office: Naroda Road, Ahmedabad - 380025 A MEMBER OF LALBHAI GROUP

Website: www.arvind.com Email: investor@arvind.in

EXTERACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

			[₹ in	Crores except	per share data]
Sr.	Particulars		Quarter Ended		Year Ended
No.		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	603.22	1650.15	1917.21	7424.24
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(156.10)	36.02	46.92	218.00
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(156.10)	(11.01)	40.71	167.79
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(97.31)	(17.32)	24.39	92.10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other	(89.33)	(35.88)	17.28	28.98
	Comprehensive Income (after tax)]				
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- per share)	258.77	258.77	258.77	258.77
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				2449.81
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) - (Not Annualised) Basic : (₹)	(3.68)	(0.48)	0.93	3.70
	Diluted : (₹)	(3.68)	(0.48)	0.93	3.70
Note					

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.arvind.com.
- The above unaudited consolidated financial results were reviewed by the Audit Committee and have been considered and approved by the Board of Directors at their meeting held on August 31, 2020. The same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
- 3. Exceptional items represents following:

Particulars	74	Quarter Ended		Year Ended
	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
		Refer Note 4		
(a) Retrenchment Compensation	-	10.58	6.21	18.71
(b) Provision for Impairment/Loss on Sale of Investments/share application money	-1	11.82	-	11.82
(c) Reversal of Excise Duty Provision	-1	-	-	(4.95)
Impact Due to COVID-19				
(a) Loss of Mark to market of derivative financial instruments	-	11.40	-	11.40
(b) Allowances for doubtful receivables	-	6.94	-	6.94
(c) Reversal of Benefit under Garment and Apparel Policy, 2017	-	6.29	-	6.29
Total	-	47.03	6.21	50.21

- The figures for the quarter ended March 31, 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to-date figures upto December 31, 2019.
- The company has intimated the Stock Exchange to publish only Consolidated Financial results and hence, the standalone financial results have not been published. However, the standalone financial results for the quarter ended June 30, 2020 are available on Company's website (www.arvind.com). Standalone Information:

Particulars		Year Ended			
	30.06.2020	30.06.2020 31.03.2020 30.06.2019			
		Refer Note 4			
Revenue	493.03	1489.56	1741.64	6705.31	
Profit/(Loss) before Tax	(135.21)	35.59	48.68	250.11	
Profit/(Loss) after Tax	(76.86)	23.76	32.87	171.38	
Other Comprehensive Income/(Loss) (net of tax)	14.20	(19.57)	(2.26)	(49.92)	
Total Comprehensive Income/(Loss) after tax	(62.66)	4.19	30.61	121.46	

6. World Health Organisation (WHO) declared outbreak of Corona virus Disease (COVID-19) a global pandemic on March 11, 2020. Consequent to this, Government of India declared lockdown on March 23, 2020 and the Group temporarily suspended the operations in all the units of the Group in compliance with the lockdown instructions issued by the Central and State Governments. COVID-19 has substantially impacted the normal business operations of the Group by way of interruption in production, supply chain disruption, unavailability of personnel, closure/lockdown of production facilities etc. during the lockdown period which has been extended till May 17, 2020. Production and supply of goods has commenced at various dates during the month of May 2020 and in a staggered manner at some of the manufacturing locations of the Group after obtaining permissions from the appropriate government authorities.

refinancing, recover ability of its assets comprising of property, plant and equipment, intangible assets, right of use assets, investments, inventories and trade receivables. Based on current indicators of future economic conditions and estimates made by the Management of the Group, the Group expects to recover the carrying amount of these assets. It expects short term challenges in operating environment and has undertaken various cost containment initiatives which will yield results in medium to long term. At this time, the Group expects to attain the pre-covid levels of performance in 6-9 months. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19 on revenue from

The Group has made detailed assessment of its liquidity position for the next 12 months including unutilized sanctioned credit limits and avenues to raise new funds/

approval of these financial results. The Group has assessed the impact of the COVID-19 on its operations & profitability and recoverability of investments and account receivables and expects to recover faster compared to the estimates made for the current financial year. As a result of lockdown the volumes for the current quarter is impacted. Revenue from operations and profitability have decreased due to COVID-19 related market

operations, profitability and recoverability of investments and account receivables. The outcome of the same may be different from that estimated as at the date of

Place: Ahmedabad Date: August 31, 2020

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

NAC

NAC Bandra (W), Mobile : 9664132358

Mobile : 9867445557

Space Age Advertising Bandra (E) Phone : 26552207

Hindustan Advertisir

Mobile: 9167778766

Mobile: 9869666222/ 9869998877

Reckon Bandra (W.),

Kirti Agencies, Khar (W), Phone : 26047542.

Vile Parle (W), Phone : 26146229

Promserve Vile Parle (W)

Venture Andheri (E)

Phone : 61226000 Anuja Media Andheri (W), Mobile : 9152895703

Bombay Publicity Andheri (W) Mobile : 9870703542 Carl Advertising,

Keyon Publicity Andheri (E.)

Phone: 28253077 Mobile : 9920992393 Lokhandwala Advertising, Phone: 26364274 / 26316960.

Multimedia Informatic

Prime Publicity Services, Andheri (E), Phone : 26839686 / 26830304.

Phone: 022-26288794

Mobile: 9833364551/ 9820199918

Andheri (W), 8286013339

Zoyz Creations Andheri (W),

P. V. Advertisers,

Neha Agency,

Goregaon (E)

Jogeshwari (W) Phone: 26768888

Mobile: 9820123000

Mobile: 9819099563.

Goregaon (E) Mobile : 8652400931

Shark Enterprises,

Adresult Services,

Goregaon (E), Phone: 26852294

Target Media,

Mobile: 9594969627

AD Support Advertising, Malad (W), Mobile: 9869463650

Bijal Visual Ads., Malad (W), Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715

Phone: 022-26863587

Phone: 28762157 / 28726291.

Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Goregaon (E), Mobile: 8692959648/ 9702307711

Andheri (W), Phone : 6696 3441 / 42.

Gauri Press Communication.

Mobile: 9820069565/ 9820069568

For Arvind Limited Sanjay S. Lalbhai **Chairman & Managing Director**



volatility. Therefore, results for current quarter is not comparable to previous corresponding period results.

Zonal Stressed Assets Recovery Branch: Omkar Jyoti Niwas, 2nd Floor, Adarsh Nagar, Market Yard Road, Gultekdi, Pune- 411037

Date: 31/08/2020

Dear Sir/Madam,					
Borrower	Borrower	Co-Borrower/Mortgager	Guarantor/Mortgager	Guarantor/Mortgager	
M/s AB Hitech Agro, Gat No. 406/421/1 and 421/2 at Post Walaki, Tal. & Dist. Ahmednagar, Maharastra 414006.		Sudhir Mahsudeo Bothe, Gat No. 406/421/1 and 421/2 at Post Walaki, Tal. & Dist Ahmednagar, Maharastara 414006. Sahyadri Plot No. RL 50, MIDC, Near Ganpati Mandir, Sambhaji Nagar, Chinchwad, Pune, Maharastara 411007.	Ahmednagar, Maharastra 414603. Gat No.119/6, Shirasgaon, Tal. Shrirampur, Dist	M/s Arihant Chemical Resins (India) Pvt. Ltd., F-3, Krishna Nagar, Bldg. No.1 Chandavarkar Road, Borival (West), Mumbai, Maharastra 400092. 295/A, 701/702, Saumitra Bldg. Bhimani Street, BHD Matunga Road, Matunga, Mumbai Maharastra 400019.	

Re: Credit facilities with our Pune Camp Branch,

 We refer to our letter No.DB/CAMP/ADV/2014 dated 05.03.2014 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated and PravinBalkrishnaPande& M/s Arihant Chemicals Resin(India) Pvt. Ltd. also provided their personal guarantee for the same. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility	Limit Rs. (In lacs)	Rates of interest	O/s as on 31/08/2020 + Unapplied Interest upto 31/08/2020 pl Interest Thereon and Other Charges
Term Loan	Rs. 350.00	Base Rate+ 1.80 + TP=10.25%+ 1.80% + 0.50%=12.80 as per sanction	Outstanding:21873873.27 UI:14869736.10 Total:36743609.37 + Interest Thereon and Other Charges)
	184	Total	36743609.37 + Interest Thereon and Other Charges)

with brief description of securities

Security agreement 1. Open land at Gat No. 421/1 2. Plot at Gat No. 119/6, Village 3. Flat No. D-1802, Maxima D admeasuring 08 R and Gat No. 406, Road, Shrirampur, Dist. Walki, Tal. Ahmednagar, Maharastra Pravin Balkrishna Pande. owned by the Co Borrower Shridhar

Mahsudeo Bothe.

admeasuring 69R, Gat No. 421/2 Shirasgaon, Shrirampur-Newasa Casabella Gold, Near Khidkaleshwar Mandir and Shil Phata, Village Nilje, Tal. admeasuring 86.5R, Walki Phata, Village Ahmednagar, Maharastra owned by Kalyan, Dist. Thane 421201 owned by M/s Arihant Chemicals Pvt. Ltd.

As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the Quarter ended Nov-2014 and you have also defaulted in the payment of installment of term loan /demand loan which have fallen due for payment on and thereafter. 3. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 28.02,2015 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon and bank has also filed suit against you on date 13.07.2016 bearing OA No. 541/2016 before Honable DRT Pune for recovery of dues to the tune of Rs. 3,15,77,488.13/-. 4. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 36743609.37 (Plus interest thereon plus other charges) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note. 5. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full. 6. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act, 7. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting guotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. 8. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us. Yours faithfully,

Date: 01/09/2020 Place: Pune

(P. Nageswara Rao) Asst Gen Manager (Authorised Officer.)

0

Aaryan Publicity Dadar (E), Phone: 022-65881876 Mobile: 9320111876

B. Y. Padhye Publicity Services, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445. DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole : 8452846979/ 9930949817 Hook Advertainment Dadar Mobile : 8691800888 Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertising Mahim (W), Phone : 24221461 Jay Publicity, Dadar (E), Phone : 24124640

Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765

Stylus Arts, Dadar (W), Phone : 24304897

Time Advertising, Matunga (W), Phone : 2446 6191 Vijaya Agencies, Dadar (W), Phone : 2422 5672. Mobile : 9920640689 Media Junction, Matunga (W), Matunga (W), Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 982025353/ 9821656198 NAC Bandra (W), Mobile : 9664132358 Reckon Bandra (W.), Mobile : 9867445557

Promserve Vile Parle (W), Mobile : 9167778766

Rohit Ads Vile Parle (W) Mobile: 9820094562

venture Andheri (E) Phone : 61226000 Anuja Media Andheri (W), Mobile : 9152895703 Bombay Publicity Andheri (W) Mobile : 9870703542 Gauri Press Communication, Andheri (E), Mobile: 9820069565/ 9820069568 Lokhandwala Advertising, Andheri (W), Phone : 26364274 / 26316960. Space Age Advertising, Bandra (E) Phone : 26552207 Mobile : 9869666222/ 9869998877 Multimedia Informatics Andheri (W), 8286013339 Kirti Agencies, Khar (W), Phone : 26047542. Prime Publicity Services, Andheri (E), Phone : 26839686 / 26830304. Zoyz Creations

CLASSIFIED Neha Agency, Goregaon (E), Phone : 2927 5033. Mobile : 9819099563 CSP Goregaon (E) Mobile : 8652400931 Shark Enterprises, Goregaon (E), Phone: 022-26863587 Adresult Services, Goregaon (W) Phone: 28762157 / 28726291. Samartha Advertiser Pvt. Ltd., Goregaon (E), Phone: 26852294 Mobile: 9594969627 Target Media, Goregaon (E), Mobile: 8692959648/ 9702307711

Synergy Advertising, Malad (W), Phone : 28891428 / 22811012

Arihant Advertising, Kandivali (W) Phone : 28626679 Mobile: 9004992568

AD Support Advertising Malad (W), Mobile: 9869463650 Bijal Visual Ads., Malad (W), Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715 Signature Malad (W), Phone : 022-28811012 Mobile : 9820489442

New Boom Ads, Kandivali (W), Phone: 28640221 Mobile: 8779275373 Popular Publicity Kandivali (W), Mobile : 9820994485 Super Age Borivali (E) Phone : 42872727 Express Advertising, Borivali (W), Borivali (W), Phone : 2833 7799 / 2833 9977. Mobile: 9820401077 Falcon Multimedia Pvt. Ltd., Borivali (E) Mobile : 9833226463 Jeet Publicity Borivali (W), Mobile : 9820 Nikharge Advertising, Borivali (W), Phone: 28921255 Mobile: 9322210176 Sarvodaya Borivali (W), Mobile : 9322139909 Ad Plus Mira Road (E) Mobile : 8779657505

CENTRES Press Relations, Mira Road (E), Phone: 022-28114235 Mobile: 9833933502 M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Mobile: 9769711727 Sugo Advertising, Vasai (W), Phone : 7756982329/ 7028565571 Mayuresh Publicity, Virar (W). Phone : 0250 — 2503913. Mobile : 9923935556 Plasma Advertising, Panvel. Phone : 022-27461970 Ronak Advertising, Vashi. Phone: 71012345 Mobile: 9324102060, 9820152753 Rahul Advertising Vashi, Phone: 022-65119998 Mobile: 9820200044 S.Kumar Publicity, Vashi

Phone: 27898472 Mobile: 9820889848

Siba Ads & Communications, Vashi, Phone: 27892555/ 61372555

MUMBAI A.M. Corporation, Thane (W). Phone : 67311000. Advait Advertising, Thane (W). Phone : 25345294 | 25380080. Ashwini Communication Thane (W). Phone : 2544 5007 Mobile : 9820927100 Mangal Advtg & Consulta
Thane (W). Inane (W). Phone : 2538 8134 Mobile: 9869197367 Sahil Advertising Thane (W), Phone: 25406749, Mobile: 9223355732 Sarathi Enterprises, Thane (W), Phone : 25426604 Mobile : 9920003886 Shireen Advertising, Thane (W). Phone : 25343648 / 25341538 Surbhi Advertising Thane (W). Phone: 67924448/9, 66743142

Swati Advertisers, Thane (W), Phone : 9820786203

Mayekar's Ad Junction, Dombivli (E). Phone: 0251-2862551 Mobile: 9870017985

Aries Media, Dombivali (E), Phone : 0251 – 2430030 Mobile : 9892333300 Budhkar Publicity Pvt. Ltd., Kalyan (W) Phone: 0251 – 2205995 Mobile: 9322400262 Dimensions Advertising, Dombivli (E) . Phone : 0251-2445074 Mobile : 9322597885 Prabhakar Advertisers, Dombivli (E). Phone : 0251-2448917 Mobile : 9819575111 Radha Advertising, Dombivli (E). Mobile : 9920909141 9833555898 Bajaj Publicity Dombivli (E) Miblie : 9320962437 Y.B.Kulkarni Advertising, Dombivali (W). Phone: 0251 – 2480136 Mobile: 9821467209 Pinky Advertising, Ambernath (E), Mobile : 9322681423

Ambition Advertising, Ghatkopar (E), Phone : 24210792 / 94.

Dattaguru Advertising Ghatkopar (W), Mobile: 9870528143

Sanjeevani Advtg. Kanjurmarg, LBS Marg Phone: 022-25776168 Mobile: 9819091044

Sandip Advig. Bhandup (W), Phone: 022-25946518 Mobile: 9820750922 Mahesh Advertising & Designi Mulund (W), Phone: 25622469 / 25682469 Pratik Advertising, Mulund (W). Phone: 25911666 Mobile: 9821154666 Shree Mahapragya Mulund (E) Phone: 21634727 Mobile: 9930350884 Synthesis Communica Mulund (E) Phone: 25638364/65 Riyo Advertising, Ghatkopar (W), Phone: 67704000/ 6500 Mobile: 9821306406 Sadguru Advertising, Vikhroli (W), Phone: 6128 6128 Mobile: 9820319546

Ghatkopar (E), Phone : 2501 3939 / 2501 2323

financialexp.epar.in

प्रशांत भूषण यांना एक रूपयाचा दंड

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १ रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही रक्कम १५ सप्टेंबरपर्यंत न भरल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल आणि सर्वोच्च न्यायालयात विकली करण्यास ३ वर्षे बंदी घालण्यात येईल. असा आदेश

न्यायालयाने दिला. महान्यायवादी के.के. वेणुगोपाल यांनी भूषण यांना शिक्षा न देता फक्त समज द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली होती. या विनंतीवर, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. न्या. अरुण मिश्रा,

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था

चालु वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २३.९

टक्क्यांनी आकुंचित पावली असून या

कोणालाही आश्चर्य वाटलेले नाही.

फक्त मोदी सरकारलाच विकासाचे

'हिरवे कोंब' दिसत होते. मोदी

आर्थिक

कल्याणकारी पावले उचलली नाहीत.

पण, हे सरकार कधीही चुकांची

कबुली देणार नाही, अशी परखड

टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम

वित्तीय

सरकारने

यांनी केली.

थांबवण्यासाठी

शोकांतिके'बद्दल

घसरण

न्यायालयाच्या अवमान प्रकरणात शिक्षा

न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या पीठाने सोमवारी भूषण यांची शिक्षा निश्चित केली.

या निकालानंतर, भूषण यांचे वकील राजीव धवन यांनी लगेचच दंडाची एक रुपयाची रक्कम भूषण यांच्याकडे सुपूर्द केली व दंड भरण्यास सांगितले. न्यायालयाने दिलेली शिक्षा मी विनम्रपणे स्वीकारत असून एक रुपयाच्या दंडाची रक्कम भरत असल्याचे भषण यांनी पत्रकारांना व्यक्तिस्वांतत्र्याच्या मुद्यासंदर्भात हा खटला ऐतिहासिक वळण देणारा ठरेल, अशीही टिप्पणी भूषण यांनी केली.

सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर



भूषण यांनी दोन ट्वीट केले होते. या संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहन भूषण यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला चालवला. त्यांनी केलेली ट्वीटमुळे लोकशाहीचा भक्कम खांब मानल्या गेलेल्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला बसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आणि भूषण यांनी विनाशर्त माफी मागण्याचा निर्देश

दिला. न्यायालयाने वारंवार सांगूनही भूषण यांनी आपल्या भूमिकेवर ठाम न्यायालयाने राखून ठेवला होता. राहात माफी मागण्यास नकार दिला. समाजातील उपेक्षित आणि दुर्बल २००९ मधील तहलका प्रकरणात घटकांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्था ही अखेरची आशा असते. न्यायव्यवस्था आपल्या

ध्येयापासून दूर जात असेल तर त्यावर टीका करणे लोकशाही मजबूत करण्याजोगे असल्याचे मत भूषण यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले होते. न्यायालयाबद्दल हेतुपुरस्सर टीका करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यामुळे न्यायालय देईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार असल्याचेही भूषण यांनी न्यायालयाला स्पष्ट केले होते. मात्र, भूषण यांच्या या भूमिकेवर नाराजी

व्यक्त केली. भूषण यांनी सादर केलेले प्रतित्रापत्र वाचून अत्यंत वेदना झाल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. २० ऑगस्ट रोजी शिक्षेचा निकाल

भूषण यांनी यापूर्वीच माफी मागितली आहे. देशातील १६ मुख्य न्यायमूर्तींपेकी निम्मे भ्रष्ट असल्याची टीका भूषण यांनी केली होती. भ्रष्ट म्हणजे फक्त लाच घेतली असा नसून व्यापक अर्थाने हितसंबंध जपले जात असल्याचे भषण यांचे म्हणणे होते. विद्यमान वा निवृत्त न्यायाधीशांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले जाऊ शकतात का, यावर चाचपणी करण्याचा मत न्यायालयाने व्यक्त केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जात आहे.

ही तर आर्थिक शोकांतिका - चिदंबरम

झाली

सकल उत्पादनातील प्रचंड घसरणीचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर चिदंबरम यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर हल्लाबोल केला. पहिल्या तिमाहीत सुमारे २४ टक्क्यांची घसरण म्हणजे गेल्या १२ महिन्यातील देशांतर्गत सकल उत्पादन नष्ट होण्याजोगे ठरेल. याचा दुसरा अर्थ गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपासून आत्तापर्यंत देशांतर्गत सकल उत्पादनात २० टक्के घसरण झाली असा होतो. असे विश्लेषण चिदंबरम यांनी केले.

उत्पादनात ३९.३ टक्क्यांनी, चालु आर्थिक वर्षाच्या (२०२०-) बांधकाम क्षेत्रात ५०.३ टक्क्यांनी, २१) पहिल्या तिमाहीतील राष्ट्रीय व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतुक,



आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक घसरणीला 'देवाची करणी' जबाबदार असल्याचे म्हटले होते. आता अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रावर कपा केल्याबद्दल देवाचे आभार मानायला हवेत, अशी उपरोधिक टीका माजी

अर्थमंत्र्यांनी केली. रिझव्हे बँकेने काही दिवसांपूर्वीच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला होता. पहिल्या तिमाहीतील

विकासदरातील घसरणीबद्दल चिंता मांडली आहे. १९३०च्या दशकातील जागतिक महामंदीत आणि २००८ मधील जागतिक आर्थिक संकटात झाले नव्हते इतके आर्थिक नुकसान या तिमाहीत पाहायला मिळेल, असे नमूद केले आहे. आर्थिक आपत्तीची सूचना विविध क्षेत्रांतून मिळत असताना देखील केंद्र सरकार मात्र बहिरेपणाचे नाटक करत होते. त्याची मोठी किंमत आता गरिबांना आणि दुर्बल घटकांना मोजावी लागेल. या घसरणीतन अर्थव्यवस्थेला बाहेर पडायला खूप वेळ लागेल, अशी टिप्पणी चिदंबरम यांनी केली.

विकासदरातील घसरण (टक्के)

वर्ष १९ दुसरी तिमाही- ७.१ वर्ष १९ तिसरी तिमाही- ६.६ वर्ष १९ चौथी तिमाही- ५.८ वर्ष २० पहिली तिमाही- ५.२ वर्ष २० दुसरी तिमाही- ४.४ वर्ष २० तिसरी तिमाही- ४.९ वर्ष २० चौथी तिमाही- ३.९

विकासद्रातील घसरण वार्षिक (टक्के)

२०१७-८.३, २०१८-७, २०१९- ६.१ आणि २०२०-४.२





National Stock Exchange of India Limited

CIN: U67120MH1992PLC069769

नोंदणीकृत कार्यालय: एक्स्चेंज प्लाझा, सी-1, ब्लॉक जी, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400 051. दूरध्वनी: +91 22 26598100 ईमेलः secretarialdept@nse.co.in | वेबसाइटः www.nseindia.com

28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–मतदान, रेकॉर्ड (अभिलेख) तारीख व अंतिम लाभांश माहिती यासंबंधीची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येत आहे की नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एजीएमच्या सूचना मध्ये नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधेद्वारे/इतर दृक्श्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') शुक्रवार, 25 सप्टेंबर, 2020 रोजी, सकाळी 11.00 (भाप्रवेळ) वाजता घेण्यात येईल.

कॉरपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या 8 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020 आणि 5 में 2020 तारखेच्या (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' असे म्हटले जाते) सर्वसाधारण परिपत्रकांनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या 12 मे 2020 तारखेच्या परिपत्रकानुसार ('सेबी परिपत्रक'), कंपनीने वित्तीय वर्ष 2019-20 साठी कंपनीचा संचालकांचा अहवाल (यामध्ये एकात्मीकृत अहवाल समाविष्ट) आणि वार्षिक लेखा यांसह 28 व्या एजीएमची सूचना हे दस्तऐवज, ज्या सभासदांचे ई-मेल अॅड्रेसेस कंपनीकडे/रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजन्ट ('आरटीए'), लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि./डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे सोमवार, 31 ऑगस्ट 2020 रोजी पाठवण्यात आलेले आहेत. एमसीए परिपत्रकांद्वारे वास्तविक प्रती पाठवण्याच्या आवश्यकतेपासून मुक्तता करण्यात आलेली आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालासह (एकात्मीकृत अहवालासह) एजीएमच्या सूचनाची ई-प्रत कंपनीच्या https://www.nseindia.com/investorrelations/shareholders-meetings या वेबसाइटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना ही नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ('एनएसडीएल') www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदानः

कंपनी अधिनियम, 2013 ('अधिनियम') चे कलम 108 तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम 2014 चा नियम 20, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या आणि प्रगटिकरणाच्या आवश्यकता) नियमने, 2015 चे नियमन 44, आणि इन्स्टिच्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी करण्यात आलेले सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ऑन जनरल मीटिंग्स ('एसएस-2'), प्रत्येकामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे, यांच्या अनुपालनासह, एजीएमच्या ठिकाणी पार पाडावयाच्या कामकाजाच्या संबंधात एजीएमपूर्वी व एजीएमदरम्यान दूरस्थ ई-मतदानाची सुविधा प्रदान करत आहे आणि या हेतूसाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलची नियुक्ती केलेली आहे.

दूरस्थ ई-मतदानासाठीच्या तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचना मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. सभासदांना पुढील बाबींची नोंद घेण्याची विनंती करण्यात येत आहे:

दूरस्थ ई-मतदानाची	मंगळवार, 22 सप्टेंबर 2020
सुरुवात	रोजी सकाळी 9.00 (भाप्रवेळ) पासून
दूरस्थ ई-मतदानाची समाप्ती	गुरुवार, 24 सप्टेंबर 2020 रोजी संध्याकाळी 5.00 (भाप्रवेळ) वाजेपर्यंत

करण्यात येईल आणि खाली मुद्दा (ब) मध्ये नमूद केलेले वगळता सदर तारखेच्या व वेळेच्या पलीकडे सभासदाला इलेक्ट्रॉनिकरीत्या मतदान करण्यास अनुमती असणार नाही.

ब. सभासदांचे मतदानाचे हक हे शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 रोजी ('कट-ऑफ तारखेला') कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग (इक्विटी) भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. सभेदरम्यान दुरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि सभेच्या

ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांना दुरस्थ ई-मतदानाद्वारे अगोदरच त्यांचे मतदान केलेले नाही, असे सभासद हे सभेदरम्यान त्यांच्या हक्काची अंमलबजावणी करू शकतील. कट-ऑफ तारखेला भागधारणा करणारी व्यक्तीच एजीएमपूर्वी, दरम्यान दुरस्थ ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार असेल.

- क. एजीएमची सूचना पाठवण्यात आल्यानंतर समभाग संपादन करणारी व कंपनीची सभासद झालेली आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, 18 सप्टेंबर, 2020, रोजी समभाग धारण केलेली कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे एनएसडीएलला विनंती पाठवून दुरस्थ ई-मतदानासाठी लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील किंवा एनएसडीएलद्वारे प्रदान करण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकावर-1800-222-990. संपर्क करू शकतील. अंतिम मुदतीच्या तारखेला सभासद नसणाऱ्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या हेतूसाठी विचारात घ्यावी.
- ड. सभासदांना एजीएम कामकाजादरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमार्फत मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात येईल, ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर (ठरावांवर) अगोदरच आपले मतदान केलेले नाही केवळ तेच सभासद एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र असतील. एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर (ठरावांवर) आपले मतदान केलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील परंतु ते अशा ठरावावर (ठरावांवर) पुन्हा एकदा मतदान करण्यासाठी हक्कदार असणार नाहीत.
- ए. एजीएमपूर्वी किंवा दरम्यान साहाय्य हवे असणारे सभासद हे एनएसडीएल (ट्रेंड वर्ल्ड, ए विंग, 4 था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-400 013 यांच्याशी evoting@ndl.co.in येथे/1800-222-990 वर संपर्क साधू शकतील किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल, amitv@nsdl.co.in / 022-24994360 किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक – एनएसडीएल यांच्याशी pallavid@nsdl.co.in/ 91-99202 64780 किंवा +91-22-24994545 येथे संपर्क साध्र शकतील.
- फ. भागधारकांना त्यांचा बँकेचा तपशील, ईमेल ॲड्रेस, मुखत्यारपत्र, नावामधील बदल, पत्त्यामधील बदल, संपर्क तपशील इत्यादींशी संबंधित सर्व बदलांबाबत लवकरात लवकर त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टला कळवण्याची विनंती करण्यात येत आहे.

लाभांश

ऑगस्ट 31, 2020

मुंबई

भागधारकांनी याची नोंद घ्यावी की संचालकीय मंडळाने 25 जून 2020 रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेमध्ये ₹ 11 प्रति समभाग इतक्या अंतिम लाभांशाची शिफारस केलेली आहे. वित्तीय वर्ष 2020 साठी अंतिम लाभांशाच्या हेतूकरिता शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 ही रेकॉर्ड (अभिलेख) तारीख असेल. आगामी एजीएममध्ये भागधारकांकडून अंतिम लाभांश मंजुरी देण्यात आल्यावर, घोषित करण्याच्या जवळपास 10 दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेमार्फत सदर लाभांश प्रदान करण्यात येईल. भागधारकांनी याची नोंद घ्यावी की त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी खात्यांमध्ये नोंद करण्यात आलेला बँक तपशील हा कंपनीद्वारे लाभांशाचा भरणा करण्यासाठी वापरण्यात येईल. लाभांश वेळेवर प्राप्त करण्यासाठी सभासदांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (पार्टिसिपन्ट्स) मार्फत त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मॅन्डेट अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येते.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड

स्वाक्षरी/-एस माधवन कंपनी सचिव

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारला आरक्षण अधिकार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दूरस्थ ग्रामीण भागात काम करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे.

नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल देताना म्हटले आहे की, दूरस्थ भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना पदव्युत्तर

25

न्या. अरुण मिश्रा यांच्या

वैद्यकीय प्रवेशात आरक्षण देण्याची तरतृद करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, परिषदेने भारतीय वैद्यक (एमसीआय) अशा प्रकारे आरक्षण देणे चुकीचे ठरवले होते पण परिषदेचे हे मत घटनाबाह्य आहे. एमसीआय ही वैधानिक संस्था असून तिला आरक्षणाबाबत तरतूद करण्याचा अधिकार नाही.

तमिळनाडू वैद्यकीय अधिकारी संघटना व इतरांनी दाखल केलेल्या

याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला असून ग्रामीण भागात काम करणाऱ्या सरकारी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्याची गरज असन त्यांना आरक्षणाचे फायदे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात देण्यात यावेत.

मुख्यमंत्री तमिळनाडुचे पलानीस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले असून त्यामुळे डॉक्टरांना ग्रामीण भागात काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले आहे.

महानगर गॅस लिमिटेड

महानगर गॅस लिमिटेडच्या २५व्या वाषिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटिंग व पुस्तिका बंद असणे

वार्षिक सर्वसाधारण सभा :

याद्वारा **सूचना** देण्यात येते की, महानगर गॅस लिमिटेडच्या ("**कंपनी**") सदस्यांची पंचविसावी (२५वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ("**एजीएम**/ **सभा**") एजीएमच्या सूचनेमध्ये सविस्तरपणे दिल्यानुसार सामान्य कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("**ओएव्हीएम**")द्वारा घेण्यात येणार आहे. दिनांकित ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० (एकत्रितरीत्या "एमसीए परिपत्रका"नुसार संदर्भित) निगम कामकाज मंत्रलायाद्वारा निर्गमित केलेल्या साधारण परिपत्रके, तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारा निर्गमित केलेल्या दिनांकित १२ मे, २०२० परिपत्रकाच्या ("सेबी परिपत्रक") अनुपालनार्थ कंपनीने केवळ सदस्यांना, ज्यांचे ई-मेल पत्ते रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजण्ट लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत, इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारा वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवालासह २५व्या एजीएमची सूचना पाठविली आहे. सदस्यांना वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रणालीत पाठवणी २८ ऑगस्ट, २०२० रोजी पूर्ण झाली आहे. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती आवश्यकतेनुसार एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकाद्वारा वितरित करण्यात आल्या आहेत. एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता कंपनीचा वार्षिक अहवाल www.mahanagargas.com या कंपनीच्या वेबसाइटवर आणि www.evoting.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ("एनएसडीएल") वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे. सदर प्रती स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहेत, जेथे कंपनीचे समन्याय भाग सूचीबद्ध आहेत म्हणजेच www.nseindia.com व www.bseindia.com

रिमोट ई-व्होटिंग :

कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, नियम २० यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १०८, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ व सर्वसाधारण सभेवरील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याद्वारा निर्गमित केलेल्या सेक्रेटरियल स्टॅंडर्ड-२च्या तरतुर्दीच्या अनुसार कंपनी एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या कामकाजासंबंधित एजीएम कालावधीत आणि एजीएमपूर्वी तिच्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंगकरिता सुविधेची तरतूद करून देत आहे. रिमोट ई-व्होटिंगकरिता सविस्तर सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी:

ए. रिमोट ई-व्होटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल :

रिमोट ई-व्होटिंग सुरू होईल	सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९:०० वा. (भाप्रवे)पासून
रिमोट ई-व्होटिंग संपेल	बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५:०० वा. (भाप्रवे)पर्यंत
विमोट ई-व्होटिंग पणाली तटनंतर प	नामरीपल्टाम निभ्रमर्थ क्रमायान गेर्डल शाणि महस्यांना उत्तन नागेख व वेलेटम

ह्माटग प्रणाला तदनतर एनएसडाएलद्वारा निःसमर्थ करण्यात येईल आणि सदस्यांना उक्त तारीख व वेळेदरम्यान ईलेक्ट्रॉनिक प्रणालीत मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही. सदस्याद्वारा ठरावावर एकदा मतदान केले असल्यास, त्याला / तिला तदनंतर ते बदलण्यास व पुन्हा मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही. बी. सदस्यांच्या मतदानाचा हक्क गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० ("कट-ऑफ तारीख") रोजीप्रमाणे कंपनीच्या भरणा

- केलेल्या समन्याय भागांच्या त्यांच्या भागांशी प्रमाणशीर असेल. रिमोट ई-व्होटिंग प्रणाली सुविधा सभेदरम्यानसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि सभेमध्ये उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी याआधी रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारा त्यांचे मतदान केलेले नाही ते सभेमध्ये त्यांच्या मतदानाचा हक्क बजाविण्यास सक्षम असतील. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेनुसार सदस्यांच्या नोंदवहीत/ लाभाधिकारी मालकांच्या नोंदवहीत अभिलिखित आहे तीच केवळ एजीएम कालावधीत/ पूर्वी रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा लाभ घेण्यास हक्कदार असतील. सी. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे भाग प्राप्त करते आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सूचना पाठविल्यानंतर कंपनीचा सदस्य
- बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार तिच्याजवळ भाग आहेत, ती evoting.nsdl.com यावर विनंती पाठवून लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा एनएसडीएलद्वारा तरतूद केल्यानुसार टोल-फ्री क्र. : १८००-२२२-९९० यावर संपर्क साधू शकेल. तथापि, जर तो/ती याआधीच रिमोट ई-व्होटिंगकरिता एनएसडीएलकडे नोंदणीकृत आहे तर तो/ती मतदान करण्याकरिता त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल. डी. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारा ठरावावर त्यांचे मतदान केलेले आहे तेसुद्धा "व्हीसी"/
- "ओएव्हीएम"द्वारा एजीएममध्ये सहभागी होण्यास पात्र असतील, परंतु सदर ठरावांवर पुन्हा त्याचे मतदान करण्यास हक्कदार नसतील

ई-मेल पत्यांची नोंदणी :

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी ई-व्होटिंगकरिता लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त होण्याकरिता आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीत एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाच्या स्वीकृतीकरिता त्यांच्या ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीकरिता गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा तत्पूर्वी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुपालन करावे :

ए) https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकला भेट द्यावी.

बी) कंपनीचे नाव सिलेक्ट करा म्हणजेच महानगर गॅस लिमिटेड;

सी) डीपी आयडी व क्लाइंट आयडी/ फिजिकल फोलिओ नंबर व परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) एण्टर करा. फिजिकल फोलिओकरिता पॅन तपशील रेकॉर्डवर उपलब्ध नसल्यास, सदस्याने भाग प्रमाणपत्रापैकी एक नंबर एण्टर करावा.

डी) अधिप्रमाणाकरिता पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करावी. जर पॅन तपशील सिस्टममध्ये उपलब्ध नसल्यास, सिस्टम अपडेशनकरिता पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करण्याकरिता सदस्याच्या त्वरित निदर्शनास आणील.

ई) तुमचा ई-मेल पत्ता व मोबाइल नंबर एण्टर करा;

एफ) सिस्टमनंतर एजीएम सूचना स्वीकारण्याकरिता ई-मेल पत्ता कन्फर्म करील.

ई-मेल पत्त्याची कायमस्वरूपी नोंदणीकरिता, ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, सदर ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ("डीपी") आणि ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांनी रजिस्ट्रार म्हणजेच लिंक इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे अपडेट करावा,

बँक अकाऊंट तपशिलाचे अपडेशन :

ज्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसद्वारा त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये थेट लाभांशाच्या स्वीकृतीकरिता त्यांचा बँक अकाऊंट तपशील अपडेट केलेला नाही, ते उशिरात उशिरा गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० पर्यंत खालील सूचनांचे अनुपालन करून अपडेट करू शकतील.

प्रत्यक्ष	१) बँक डिटेल रजिस्ट्रेशनअंतर्गत
स्वरूपात	https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकला भेट
भाग	द्यावी- बँक अकाऊंटसंबंधित खालील तपशील भरा, ज्यामध्ये लाभांशाची स्वीकृती करावयाची आहे :
असलेले	* बँकेचे नाव;
	* बँक अकाऊंट नंबर आणि
	* ११ डिजिट आयएफएससी कोड;
	ए) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅण्ड प्रत अपलोड करावी;

बी) कंपनीकडे नोंदणीकृत असल्यानुसार सदस्याच्या पत्त्याच्या पुष्ठ्यर्थ कोणत्याही कागदपत्रांची स्वयं-साक्षांकित स्कॅण्ड प्रत अपलोड करावी (आधार कार्ड, पासपोर्ट, यासारखे); सी) सदस्य किंवा पहिला धारकाचे, भाग संयुक्तरीत्या असल्याबाबत, नाव लिहिलेला कॅन्सल्ड चेक लिफची

स्वयं-साक्षांकित स्कॅण्ड प्रत अपलोड करावी. डिमॅट स्वरूपात ज्या सदस्यांकडे डिमॅट स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या संबंधित डीपी'जकडे त्यांचा इलेक्ट्रॉनिक बँक मॅनडेट अपडेट करावा.

रिमोट ई-व्होटिंगसंबंधित तपशिलाकरिता, कृपया एजीएमची सूचना पाहावी. रिमोट ई-व्होटिंगसंबंधित कोणतीही शंका असल्यास, कृपया फ्रिक्वेण्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू 'ज) आणि www.evoting.nsdl.com येथील डाऊनलोर्ड्स सेक्शनवर भागधारकांकरिता उपलब्ध असलेले ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहावे किंवा evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवता येईल. रिमोट ई-व्होटिंगकरिता सुविधेसंबंधित कोणतीही शंका असल्यास, कृपया संपर्क साधावाः श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, "ए" विंग, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, evoting@nsdl.co.in किंवा amitv@nsdl.co.in किंवा pallavid@nsdl.co.in किंवा टेलि क्र.: +९१ २२ २४९९ ४३६०/४५४५ किंवा टोल-फ्री क्र.: १८००-२२२-९९०) यावर कॉल करावा. ज्या सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होणे आणि प्रवेशाकरिता सभेदरम्यान/ पूर्वी तांत्रिक साहाय्याची आवश्यकता भासल्यास ते पूर्वोक्त

एनएसडीएलकडील व्यक्तींशी सपंर्क साधू शकतील. पुस्तिका बंद असणे व लाभांशाबाबत :

तारीख: ३१ ऑगस्ट, २०२०

स्थळ : मुंबई

याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४च्या नियम १० यासह वाचलेल्या, कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दींच्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका वित्तीय वर्ष २०१९-२० करिता लाभांशाचे प्रदान आणि २५व्या एजीएमच्या हेतूप्रीत्यर्थ **शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०** पासून ते **गुरुवार**, २४ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस धरून) पर्यंत बंद ठेवण्यात येतील. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांश व विशेष लाभांशाचे प्रदान, मंडळाद्वारा शिफारस केल्यानुसार, जर एजीएममध्ये मान्यताप्राप्त ठरल्यास सदस्यांना, ज्यांची नावे गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२० रोजीप्रमाणे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदवहीत आलेली आहेत, मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२० रोजी करण्यात येईल. जे सदस्य इलेक्ट्रॉनिक बँक मॅनडेटच्या बिगर-नोंदणीमुळे इलेक्ट्रॉनिक क्लीअरिंग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारा त्यांच्या बँक अकाऊंट्समध्ये थेट लाभांशाची स्वीकृतीस असमर्थ ठरले आहेत, कंपनी टपाली सेवा किंवा अन्य कार्ये पूर्ववत होताच लवकरात लवकर सदर सदस्यांना डिव्हिडंट वॉरंट/ बँकर्स चेक/ डिमांड ड्राफ्ट पाठवील.

महानगर गॅस लिमिटेडकरिता

स्वाक्षरी/-

साघन श्रीवास्तवा कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

